

भगीरथयशस् f. N. pr. einer Tochter Prasenaḡit's KATHÁS. 106, 48. fgg.
भगताल Bez. eines best. Gesanges SĀH. D. 546.

भगप्रक्रमता (von भग + प्रक्रम) f. in der Rhetorik Bez. eines best. Fehlers im Ausdruck: der Gebrauch eines Wortes, welches einem vorher gebrauchten nicht entspricht; Beispiel: एवमुक्त्वा मन्त्रिमुख्यै रावणाः प्रत्यभाषत, wo das vorangehende उक्तः ein nachfolgendes प्रत्यवेचत st. प्रत्यभाषत verlangt. SĀH. D. 575. 224, 1. fgg. — Vgl. भगप्रक्रम unter भगप्रक्रम und प्रक्रमभङ्ग unter भङ्ग 2) d).

भङ्ग 2) a) Brechung der Worte so v. a. Trennung, Zerlegung: सभङ्ग, अमङ्ग SĀH. D. 644. Sp. 176, Z. 2. fg. lies das Einfallen st. Abfallen und streiche कर्ण in कर्णनासावभङ्ग. — b) यत्र भङ्गा ऽलकेषु नारीणाम् KATHÁS. 53, 27 mit Anspielung auf die Bed. e). — d) प्रयाण^o Unterbrechung PAÑKÁT. 8, 19. — o) = भङ्गि 3) SARVADARĀNAS. 41, 15. fgg. — Vgl. noch वक्तृ^o.

भङ्गकार m. N. pr. eines Mannes MBh. 1, 7916.
भङ्गि 2) अम्भोविहारविचलदत्त्व्यक्ताङ्गभङ्गिषु (अङ्गनासु) KATHÁS. 53, 118. नर्तितुं दिव्यभङ्गिभिः 121, 132. SIDDHĀNTAŚIR. 5, 23 hat das Wort die Bed. Figur, gehört also zu 5). — 3) füge Redewendung hinzu. भङ्ग्या auf eine versteckte, indirecte Weise SĀH. D. 708. 748. भङ्ग्यत्तरेण dass. 468. auf eine andere Weise SARVADARĀNAS. 61, 13. Die Ġaina nehmen 7 भङ्गि oder Redewendungen an 41, 7. 42, 5. 43, 3. — 4) कौचिच्चन्द्रोदयान्वाधिभङ्गी भेजे स भूपतिः so v. a. er stellte gewissermaassen den Ocean beim Aufgange des Mondes dar KATHÁS. 110, 106. कारकाञ्चीकलापादिभङ्गिः (वनपुष्पमयेष्वप्यभरणेषु) der Schein von 101, 232. अन्धान्यया रूपभङ्गा 122, 21. चञ्चद्विपञ्चीकलनादभङ्गि (so ist vielleicht zu lesen st. ^oभङ्गि) संगीतमङ्गिकुरुते स्म भङ्गी SĀH. D. 98, 2.

भङ्गिन् 1) क्षण^o KATHÁS. 111, 87.
भङ्गुर 1) a) विद्युत्स्फुरित^o KATHÁS. 66, 33. — Vgl. मृत्युभङ्गुरक.
भङ्ग mit अनु Bhāg. P. 10, 47, 60. Jmd (acc.) im Verehren nachfolgen 32, 16. — आ 2) Bhāg. P. 11, 2, 37. 10, 29.
— वि 1) Sp. 183, Z. 32 lies 3, 259 st. 12, 259.
भङ्गन SARVADARĀNAS. 64, 12. 63, 9. fgg.
भङ्गितव्य adj. = भङ्गनीय R. 7, 110, 18.
भङ्गिन् m. N. pr. eines Lehrers Bhāg. P. 12, 6, 59.

1. भङ्ग् Sp. 186, Z. 1 nach 24 hinzuzufügen: भङ्ग्यन्मध्य sich biegend Bhāg. P. 10, 33, 8.

— निस् प्रवक्तृणां तस्य निर्बन्धुर्महोर्मयः KATHÁS. 56, 144.
भङ्गक vgl. दमनभङ्गिका, मालभङ्गिका.
भङ्गन 1) Verscheucher: प्रपन्नभय^o Bhāg. P. 10, 70, 25.
भङ्गिन् adj. brechend, verscheuchend; s. मदभङ्गिन्.
भट vgl. noch पाद^o, मका^o, वार्भट und zum Ursprung des Wortes मटक.
भट्ट 1) a) Z. 2 füge nach 64 hinzu und SĀH. D. 171, 11. भट्ट = Kumārila SARVADARĀNAS. 46, 21. 118, 7.

भट्टार्च्य = Kumārila SARVADARĀNAS. 121, 3. 134, 22. 141, 20. 167, 7.
भण (von भाण्) vgl. डुर्भाण्.
भणनीय (von भाण्) adj. n. impers. zu sagen SARVADARĀNAS. 31, 10. 63, 2.
भाण्ड 1) a) KATHÁS. 121, 132. 134. fg. 137. fg.
भाण्डर m. eine bes. Art von Streit (कालकृविशेष) Schol. zu HĀLA 349.

भट्ट (1. भ + दत्त) m. N. pr. eines Astrologen, der sonst सत्य heisst, VARĀH. BRH. 7, 11.

भट्ट Z. 3 streiche VARĀH. BRH. u. s. w. und vgl. oben भट्ट.
भट्ट 2) b) VARĀH. BRH. S. 67, 1. 5. — k) N. pr. KATHÁS. 123, 92. ein Sohn Kṛshṇa's Bhāg. P. 10, 61, 14. — 3) d) vgl. Ind. St. 10, 297. — e) eine Tochter Śrutakīrti's und Gattin Kṛshṇa's Bhāg. P. 10, 58, 56. 61, 17. — Vgl. noch मका^o, सु^o.

भट्टक 1) a) Z. 2 lies 9, 226 st. 12, 226. — 2) e) ein Fürst Bhāg. P. 12, 1, 15.
भट्टकाली 1) KATHÁS. 53, 171.

भट्टघट m. Glückstopf KATHÁS. 57, 25. 31. 39. 41. ^oक m. 46.
भट्टचारु Bhāg. P. 10, 61, 8.

भट्टल (von भट्ट) n. faustitas Ind. St. 9, 155.
भट्टदत्त m. im Drama Personennamen von Śaka's SĀH. D. 172, 16.
भट्टदत्त m. N. pr. eines Elefanten KATHÁS. 69, 50.

भट्टबाहु 1) ein Fürst der Magadha KATHÁS. 69, 47. ^oस्वामिन् Ind. St. 10, 256. 266.
भट्टमुख 1) so wird ein Kronprinz von niedrigen Personen im Drama angeredet SĀH. D. 172, 10.

भट्टयोग N. eines astr. Joga.
भट्टाकर vgl. मद्राकर.

भट्टान्न (भट्ट + अन्न) m. N. pr. eines Fürsten KATHÁS. 69, 77.
भट्टापुथ (भट्ट + आ^o) m. N. pr. eines Kriegers KATHÁS. 120, 53.

भट्टासन 2) SARVADARĀNAS. 174, 5.
भट्टादनी, lies औदनी st. औदन.

भट्टारव m. v. l. für बम्भारव VARĀH. BRH. S. 92, 3.
भय 4) f. आ N. pr. einer Tochter Kāla's (Vaivasvata's Comm.) und Gattin des Rākshasa Heti R. 7, 4, 16.

1. भ्र 1) मुष्टिना भृताः gehalten Bhāg. P. 11, 30, 21. पुलकान्यविभ्रत् (= अविभ्रत्) so v. a. hatten 10, 29, 40. im Gedächtniss behalten: यश्चित्तो सुकथो विभ्रति KATHÁS. 124, 251. — 9) रत्नैर्भूतं मातुलुङ्गम् angefüllt mit KATHÁS. 53, 27. केमभृता दत्तिम् 64, 28. अमृतभृत (कर्पर) 69. रत्नभरणभारकैः । सुभृतान्पञ्च करभान् schwer beladen 103, 184.

— नि 1) Bhāg. P. 10, 17, 14. 23, 29. 32, 20. 12, 12, 68. निभृतेर्दोर्भिः beladen, belastet 10, 62, 9. — 2) निभृतेद् Bhāg. P. 12, 10, 5. ^oमहम्मनोऽत्त 10, 87, 21. निभृतात्मन् 12, 10, 3. निभृतात्मेन्द्रियाशय 4. Z. 4 अविभृतकर MEGH. 69 stände besser unter 5). — 4) निभृता भूवा PAÑKÁT. 193, 7. निभृतम् 163, 24. गृहद्वारं निभृतं विधाय (lies पिधाय) 186, 8. निभृतं कृत्वा कथयामि Hir. 56, 19 schwerlich richtig; vgl. v. l. — 6) getragen, besessen: अद्य मे निभृतो देहः so v. a. heute habe ich einen Körper so v. a. heute fühle ich den ganzen Werth eines Körpers Bhāg. P. 10, 28, 5. इदानीं मया देहो धृतः । यदा तद्दर्शनं जातं तदैव देहसाफल्यं प्राप्तमित्यर्थः । यदा निभृतः पूर्णमनोरथ इत्यर्थः Comm. — 7) निभृता f. Bez. einer Art von Räthsel KĀVĀD. 3, 102.

— परि act. umherwandern: परस्परं वने गृहीतकृस्ताः परिविभ्रितातुराः Bhāg. P. 10, 80, 38. परि परितः ब्रह्मिण इडगमप्रकृतसः भारान्धृतवत्त इत्यर्थः Comm.

— सम् 1) नवशशभृता — कृतवक्तृमुखे संभृतं तद्धि तेनः gelegt in MEGH. 44. — 4) heimgeben: अयमित्यमिव संभर को ऽम्बाददते ददत् zahle heim